BOMBAY METRICS SUPPLY CHAIN LIMITED

CIN: L74999MH2015PLC263148

Regd. Off.: 201, Quantum Tower, Ram Baug Lane, Near Chincholi Petrol Pump, S. V. Road, Malad (W), Mumbai - 400 064.
Tel.: 022-40120561 | 91 9768077759 • E-mail : nkeniya@bombaymetrics.com • www.bombaymetrics.com

Date: 04.09.2025

To, The National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.

NSE Symbol: BMETRICS

<u>Sub: Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 - Copy of Newspaper Advertisement for Notice of 10th Annual General Meeting (AGM), Remote e-voting facility</u>

Dear Sir/ Madam,

In pursuance to Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 enclosed are the copies of the Newspaper publication informing the Members inter alia regarding the 10th Annual General Meeting ("AGM") of the Company; Annual Report for financial year 2024-25 and Notice of AGM sent by electronic mode (emails); Remote e-voting and published in Financial Express and Pratahkal on September 04, 2025.

Kindly take the above information on your record.

Thanking you,

Yours faithfully

For Bombay Metrics Supply Chain Limited

Parsvo Gada Company Secretary & Compliance Officer

ट्रम्प टॅरिफ धक्क्याला न जुमानता, एप्रिल ते जूनदरम्यान अमेरिकेतून भारतातील 'एफडीआय'मध्ये तिप्पट वाढ

नवी दिल्ली, दि. ३ (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धारेवर धरून, आपल्या आयातीवर दंडात्मक ५० टक्के टॅरिफ लागू केले असले, तरी तेथील उद्योगजगत आणि गुंतवणूकदारांची भारताला पसंती असल्याचे बुधवारी सायंकाळी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीने स्पष्ट केले. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांदरम्यान भारतातील थेट परकीय

गुंतवणूक १५ टक्क्यांनी वाढून १८.६२ अब्ज तिमाहीत ती वार्षिक तुलनेत २४.५ टक्क्यांनी डॉलरवर गेली आहे. उल्लेखनीय म्हणजे आयात करात दंडात्मक वाढ करणाऱ्या अमेरिकेतून आलेला गुंतवणुकीचा प्रवाह उत्पन्नाची पुनर्गुंतवणूक आणि इतर भांडवल या काळात जवळपास तिप्पट होऊन ५.६१ जमेस धरल्यास, एकूण थेट परकीय गुंतवणूक अब्ज डॉलर झाला आहे. मागील आर्थिक ही सरलेल्या तिमाहीत २५.२ अब्ज डॉलरवर वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीमध्ये थेट परकीय पोहोचली आहे. या तिमाहीत ५.६१ अब्ज गुंतवणूक १६.१७ अब्ज डॉलर होती. तर या आधीच्या म्हणजेच जानेवारी ते मार्च २०२५ या

MAHARASHTRA

घटून ९.३४ अब्ज डॉलरवर मर्यादित होती. भांडवली बाजारातील गुंतवणूक प्रवाह, डॉलरसह अमेरिका हा भारतासाठी सर्वात मोठा थेट परकीय गुंतवणुकीचा स्रोत राहिला आहे.

NOTICE

AP Registration No.

NSF : AP0397601861

MCX: MCX/AP/136803

For ANGEL ONE LTD

Authorised Signatory

देशांतन याचा तिसरा हिस्सा म्हणजे १.५ सायप्रस १.१ अब्ज डॉलर, संयुक्त अब्ज डॉलरची गुंतवणूक आली होती.

अरब अमिरात १ अब्ज डॉलर, केमन अमेरिकेनंतर सिंगापूर ४.५९ अब्ज बेटे ६७.६ कोटी डॉलर, नेदरलँडस

गतवर्षी एप्रिल ते जून २०२४ मध्ये त्या 🏻 डॉलर, मॉरिशस २.०८ अब्ज डॉलर, ६६.७ कोटी डॉलर, जपान (५५.१ कोटी वर्षांच्या कालावधीत, ७६.२६ अब्ज डॉलर) आणि जर्मनी (१९.१ कोटी डॉलर) या राष्ट्रांचा क्रम लागतो. एप्रिल २००० ते जून २०२५ या सळा पाच मोठा गुंतवणूकदार आहे.

डॉलरच्या गुंतवणुकीसह अमेरिका हा भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात

हेल्दी लाईफ ऍग्रीटेक लिमिटेड आयएन : एल ५२५२० एम एच २०१९पीएलसी ३३२७७८ स एच - बी /०९, न्यू हिरा पन्ना सी एच एस लिमिटेड, गोकुळ व्हिलेज शांती पार्क, मीरा रोड पूर्व, ठाणे, महाराष्ट्र ४०१ १०७, भारत इ मेल आयडी : cs@healthylifeagritec.com संकेतरथळ : www.healthylifeagritec.co दूरध्यनी क्रमांक : ९८१८८७३६५७

६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, इ मतदान माहिती आणि बुक क्लोजर

प्राह्मरे सूचित करण्यात येते के हिन्दी लाईफ एंग्रीटेक लिमिटेड यांच्या सभासत्वाची ६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दिनांक २५ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळच्या अनुसार दुवारी ३, ०० वाजता दिन्नीओ कंग्म्सरिस्सा (दिस्सी)) अन्य मान्यताप्राप्त दृवश्राव्य माध्यमे (ओएदिएम) यांच्या माध्यमातृत वार्षिक सर्वसाधारण सभेच तिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यात्य अस्लाट वार्षिक सर्वसाधारण सभेचे ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यात्य अस्लाट आहे. एक्स्पेण परियक्ते कंसेच त्यासह वाचा सिन्तुपृद्धिका अंड एक्स्पेण बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) मास्टर परिपत्रक कमांक सेबी / एचओ /सीएफडी (भीओडी २/ सीआयआर /पी /२०२३/ १२० दिनांक ११ जुलै २०२३ आणि परिपत्रक कमांक सेबी / एचओ /सीएफडी पोओडी -२/ पी सीआयआर /२०२४/ १३ दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ (सेबी परिपत्रक) यांच्या अनुसार अस्माराद्यां वार्षिक प्रर्माणावा आवार कार्यात्य अनुसार सम्माद्यांचा वार्षिक प्रर्माणावा आवारात्यात्र वार्षात्र वार्षात्र कार्यात्र कार्यात्र कर्याणावा अवस्थात्र वार्षात्र अस्मावता वार्षात्र अस्वयात्र अस्वयात्र वार्षात्र वार्यात्र वार्षात्र वार्षात सभासदाना वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच वार्षिक अहवाल यांची प्रत्यक्ष प्रत पाठविण्याची आवश्यकता निलंबित करण्यात आल आहे. त्याच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण समेची विषयपत्रिका नमूद करण्यात आलेली वार्षिक सर्वसाधारण समेची सूचना तसेच कंपनीचा वित्तीय वर्ष २०२४ - २५ करिताचा वार्षिक अहवाल (वार्षिक अहवाल वित्तीय वर्ष २५) इत्तेवद्दीनिक माध्यमातून मंगळवार विनांक ०२ सप्टेंबर २०२५ रोजी अञ्चा सर्व सम्मागधारकाना निर्गमित करण्यात आला आहे ज्या समासदांचे इ मेल तपशील कंपनी / डिपॉझिटरी पार्टीसिपटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत.

सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना तसेच कंपनीचा वित्तीय वर्ष २०२४-२५ करिताचा वार्षिक रानाराज्या प्रभवा गाद त्यावा का वावक रासरावारण समया सूचना तस्तव कपनीचा तिवाय वर्ष २०२४-२५ करिताची वाविक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.healthylifeagritec.com/6agm.php येथे तसेच मांडवली वाजाराचे संकेतस्थळ म्हणजंव बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com येथे आणि संट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) यांचे संकेतस्थळ www.evotingindia.com येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. वार्षिक सर्वसाधारण समेट्या सुचनेत संदर्भित करण्यात आलेली प्रपत्ने पाहणीसाठी इलेक्ट्रोनिक स्कपात उपलब्ध आहेत आणि

सभासदांना ती वार्षिक सर्वसाधारण सभा निगामीत केल्याच्या तारखेपासून पाहणीसाठी उपलब्ध असतील, ज्या सभासदांन संबंधित प्रपत्रांची पाहणी करायची आहे ते सभासद त्यासाठी इ मेलच्या माध्यमातून <u>cs@healthylifeagritec.com</u> येथे विनंती दूरस्थ इ मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान करिता सूचन

कायद्याचे कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुसार तसेच लागू असलेल्या अन्य तरतुर्दीच्या अनुसार तसेच कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन्स) नियम २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स अधिनियम २०९५ चा नियम ४४ यांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुवनेत नमुद्र करण्यात आलेल्या प्रस्तावाचर दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्याची सुविधा कंपनी आपल्या सभासदाना उपलब्ध करून देत आहे. असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे सममाग प्रत्यक्ष स्वरूपात तसेच डिमेंट स्वरूपात **शुक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५ (कट ऑफ तारीख)** रोजी उपलब्ध आहेत ते सीडीएसएल यांच्या एलक्ट्रौंनिक मतदान प्रणालीच्या माध्यमातून www.evotingindia.coi येथे इलेक्ट्रॉनिकली मतदानाचा हक्क बजाव शकतात.

दूरस्थ इ मतदान कालावधीला सामवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार सकाळी १.०० बाजता प्रारम करण्यात येईल आणि ही प्रतिच्या बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार संध्याकाळी ५.०० वाजता संपुष्टत येईल, त्यानंतर दूरस्थ इ मतदान प्रारूप मतदानासाठी बंद करण्यात येईल आणि बुधवार दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार संध्याकाळी ५.०० वाजल्यानंतर दूरस्थ इ मतदान

प्राणिक्या माध्यमातून मतदान करण्यासाठी अनुमती दिली जाणार नाही. ज्या सभासदानी दूरस्थ इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदानाचा इक्क बजावलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभोला उपस्थिक ताहू अगतात माझ त्यांना पुन्ता मतदान करता योणार नाही. जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित असतील आणि ज्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आधी दूरस्थ इ मतदान

पद्धतीने मतदानाचा हक्क बजावलेला नाही असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदा

संपर्क साधावा किंवा ०२२- २३०५८५४२ / ४३ येतेच संपर्क साधावा. **बक क्लोजर** : कंपनीच्या सभासद नोंद पुरितका तसेच समभाग हस्तांतरण पुरितका **शक्रवार दिनांक १९ सप्टेंबर २०२५** व

स्थळ : ठाणे डीआयएन : ०७७५९९११

BOMBAY

Person (AP) due to regulatory reasons/concerns.

JAYDEEP

PANDYA

SHANKAR

PAWAR

Trade Name

Name Of

Authorised Perso

JAYDEEP

PANDYA

SHANKAR

Date : 04.09.2025

Place : Maharashtra

PAWAR

बॉम्बे मेट्रिक्स सप्लाय चेन लिमिटेड सीआयएन : L74999MH2015PLC263148

ANGEL ONE LIMITED

NCDEX: 00220 SEBI Registration No: INZ000161534

This is to inform all concerned that we have initiated the process of cancellation of registration of our below mentioned Authorise

2 GOVT COLONY EMARAT NO 205BUS DEPOT

FTONT GOVT COLONY BANDRA E MUMBAI 400051

Address of AP

FLAT NO.104, DATTDHAM SOCIETY MG ROAD OPP DNS

BANKBANK DOMBIVALI WEST DNS BANK M G ROAD

DOMBIVALI WEST THANE 421202 MAHARASHTRA

Any person dealing with the above-mentioned Authorised Person henceforth shall do so at their own risk. **ANGEL ONE LTD.** shall not be liable for any dealings with the said entity post the issuance of this notice. Investors having any queries or concerns regarding this matter are requested to contact **ANGEL ONE LTD.** within **15 days** from the date of issuing this notice.

Centralized desk: 18001020 Email id: support@angelone.in Member of: NSE / BSE / BSE REMISIER / MCX / MCX SX / NCDEX

मालाड (पश्चिम), मंबई-४०००६४, फोन: +९१-२२-३५२२६६११ ईमेल : nkeniya@bombaymetrics.com वेब : www.bombaymetrics.com

१० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, दूरस्थ ई–मतदान माहिती आणि बुक क्लोजर करणे

याद्वारे सचना देण्यात येते की, बॉम्बे मेटिक्स सप्लाय चेन लिमिटेडच्या सदस्यांची १० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **गुरुवार, २५ सप्टेंबर २०२**५ **रोजी सकाळी ९.०० वाजता** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल, जेणेकरून सभेच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसाय करता येईल

८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२०, ५ मे २०२०, १३ जानेवारी २०२१, ५ मे २०२२, २८ डिसेंबर २०२२, २५ सप्टेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या लागू कायद्यांचे आणि विविध परिपत्रकांचे पालन करून आणि १९ सप्टेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ (एकत्रितपणे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भित) आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (सेबी) च्या ३ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या परिपत्रक क्रमांक सेबी/ एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२४/१३३ आणि कंपनी कायदा, २०१३ आणि भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या लागू तरतुर्दीचे पालन करून, ज्या सुधारित केल्या आहेत (सेबी लिस्टिंग) नियमांनुसार, १० वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल, सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती एका सामान्य ठिकाणी नसावी वरील परिपन्नकांनुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२४-२५ अंतर्गत ०३ सप्टेंबर २०२५ रोजी ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/ठेबींमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आले आहे. ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत नाहीत त्यांच्या ईमेल पत्त्यांच्या नोंदणी प्रक्रियेसाठी सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पहावी आणि व्हीसी/ओएव्हीएम द्वारे १० वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पहावी आणि व्हीसी/ओएव्हीएम द्वारे १० वी वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रवेश करण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी सूचना वाचाव्यात अशी विनंती आहे.

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीच्या १० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या महणजेच https://bombaymetric.com/wp-content/uploads/2025/09/Bombay-Metrics-Supply-Chain-Ltd_AR25_Full.Report_03.pdf वर उपलब्ध आहे आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंज नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन), नियम, २०१४ (वेळोवेळी सुधारणा केल्या जाऊ शकतात) आणि सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्ससह वाचल्यानुसार, कंपनी तिच्या सर्व सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व व्यवसाय बार्बीचे व्यवहार करण्यासाठी ई-व्होटिंग सुविधा प्रदान करत आहे.

कंपनीने वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी रिमोट ई–व्होटिंगची सुविधा देण्यासाठी एनएसडीएल सोबत evoting@nsdl.co.in या ईमेल पत्यावर करार केला आहे. जर सदस्यांना ई-व्होटिंगबाबत काही प्रश्न किंवा समस्या असतील तर तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या शेअरहोल्डर्ससाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज) आणि शेअरहोल्डर्ससाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पस्तिका पाह शकता किंवा ०२२-४८८६ ७००० वर कॉल करू शकता किंवा मसुकेत शेट्टी यांना evoting@nsdl.com वर विनंती पाठवू शकता. सर्व सदस्यांना येथे कळविण्यात येते की :

१. ई-मतदान कालावधी २२ सप्टेंबर २०२५ (सकाळी ९.०० वाजता भाप्रवे) पासून सुरू होईल आणि २४ सप्टेंबर २०२५ (संध्याकाळी ५.०० वाजता भाप्रवे) रोजी संपेल. त्यानंतर मतदानासाठी एनएसडीएल द्वारे ई-मतदान मॉड्यूल अक्षम केले जाईल.

२. वर नमुद केलेल्या तारखेनंतर आणि वेळेनंतर ई–मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. एकदा सदस्याने इलेक्टॉनिक पद्धतीने ठरावावर मतदान केले की, सदस्य नंतर त्यात बदल करू शकणार नाही.

३. **१८ सप्टेंबर** २०२५ च्या कट–ऑफ तारखेला शेअर्स धारण करणारे सदस्य १० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्यवहार करावयाच्या सर्व व्यवसायांक

ई-व्होटिंग सुविधेद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (ई-व्होटिंग) मतदान करू शकतात. ४. वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर आणि बुक क्लोजरपूर्वी ज्या सदस्यांनी शेअर्स खरेदी केले आहेत ते इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाचा अधिकार

वापरण्यासाठी वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड जारी करण्यासाठी कंपनीशी संपर्क साधू शकतात. जर अशा सदस्यांनी कंपनी/डिपॉझिटरी सहभागीकडे संबंधित पॅन अपडेट केला नसेल, तर सदस्य एजीएमच्या सूचनेच्या टीप क्रमांक १५ मध्ये दिलेल्या

तपशीलानुसार कंपनी/आरटीएशी संपर्क साधू शकतात. ५. एजीएम दरम्यान ई–व्होटिंगची प्रक्रिया एजीएमच्या तारखेपूर्वी ई–व्होटिंग कालावधीत रिमोट ई–व्होटिंगसाठी नमूद केलेल्या सूचनांप्रमाणेच आहे. फक्त ते सदस्य जे १८ सप्टेंबर २०२४ (कट-ऑफ डेट) रोजी एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे उपस्थित आहेत आणि त्यांनी यापूर्वी रिमोट

ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मतदान केलेले नाही आणि अन्यथा त्यांना तसे करण्यास मनाई केलेली नाही, ते एजीएम दरम्यान उपलब्ध असलेल्या ई-व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्यास पात्र असतील (www.evoting.nsdl.com). जर एजीएम दरम्यान उपलब्ध असलेल्या ई-व्होटिंगद्वारे सदस्यांनी कोणतेही मतदान केले असेल आणि जर त्याच सदस्यांनी व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे बैठकीत भाग घेतला नसेल, तर अशा सदस्यांनी दिलेली मते अवैध मानली जातील कारण एजीएम दरम्यान ई–व्होटिंगची सुविधा फक्त व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएमला उपस्थित असलेल्या सदस्यांसाठी उपलब्ध आहे. रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्यास/सहभागी होण्यास पात्र असतील. तथापि, ते बैठकीदरम्यान पुन्हा मतदान करण्यास पात्र राहणार नाहीत.

६. सूचनेत नमूद केलेले सर्व ठराव (म्हणजेच सामान्य आणि विशेष कामकाज) केवळ इलेक्ट्रॉनिक मतदानाच्या माध्यमातूनच व्यवहार केले जातील. ७. कंपनीने ई-व्होटिंग प्रक्रियेची (वार्षिक सर्वसाधारण सभेत रिमोट ई-व्होटिंगसह) निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी, शिव हरी जालान

अँड कंपनीचे मालक श्री. शिव हरी जालान, कंपनी सेक्रेटरीज (सी.पी. क्र. ४२२६) यांची छाननीकार म्हणून नियुक्ती केली आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१, एलओडीआरच्या नियमन ४२ नुसार कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण नोंदणी १९ सप्टेंबर २०२५ ते २५ सप्टेंबर २०२५ (दोन्ही दिवस समाविष्ट) कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने बंद राहतील असे पुढे सूचित करण्यात येते.

> मंडळाच्या आदेशान्वये सही/-

निपल केनिया दि. : **०३.०९.२०**२५ व्यवस्थापकीय संचालक ठिकाण: मुंबई डीआयएन: ०३०८७६५९

फेडबँक फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड सीआयएन : यु ६५९१० एम एच १९९५ पीएलसी ३६४६३५

नोंदणीकृत आणि कॉर्पोरेट कार्यालय : युनिट क्रमांक १९०१, ११ वा मजला, सिग्नस, प्लॉट क्रमांक ७१ ए, पवई, पासपोली, एनआयटीआयई, मुंबई ४०० ०८७, महाराष्ट्र, भारत दुरध्वनी क्रमांक : ०२२- ६८५२ ०६०१ इ मेल : secretarial@fedfina.com संकेतस्थळ : www.fedfina.com



२९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना

याद्वारे सूचित कारण्यात येते की फेडबँक फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (कंपनी)च्या सभासदांची **३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवा**र **दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता (भारतीय प्रमाण वेळेच्या अनुसार)** व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) सविधेच्या माध्यमातन एजीएम सचनेत नमद करण्यात आलेल्या विषयांच्या अन्रुप घेण्यात येणार आहे.

कंपनी कायदा २०१३ (<mark>कायदा)</mark> च्या लागू असलेल्या तरतुदींच्या अनुसार तसेच त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) तसेच त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, ०९/ २०२४ दिनांक १९ सप्टेंबर २०२४ जी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (एमसीए) यांनी जारी केली आहेत तसेच परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ /सीएफडी / सीएफडी -पीओडी -२/ पी /सीआयआर /२०२४/ १३३ दिनांक ०३ ऑक्टोबर २०२४ तसेच त्यासह वाचा मास्टर परिपत्रक क्रमांक सेबी / एचओ /सीएफडी /पीओडी –२/सीआयआर /पी /०१५५ दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ जे सेबी यांनी जारी केले आहे तसेच त्यासह लागू असलेली अन्य परिपत्रके जी सेबी आणि एमसीए यांनी जारी केली आहेत (यापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख "परिपत्रके" असा करण्यात येणार आहे) यांच्या अनुसार कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून आणि सामायिक ठिकाणी

वरील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या परिपत्रकाच्या अनुसार तसेच अन्य नियमांच्या अनुसार वार्षिक सर्वसाधारण सभा आमंत्रित करणारी सूचना तसेच वित्तीय वर्ष २०२४– २५ करिताचा वार्षिक अहवाल केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अशा सभासदांना पाठविण्यात येणार आहे ज्यांची नावे कंपनी / रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स / डिपॉझिटरीज यांनी तयार केलेल्या सभासद नोंद पुस्तिकेत लाभार्थी मालकांच्या यादीत बेनपोस तारीख म्हणजेच ०१ सप्टेंबर २०२५ रोजी उपलब्ध आहेत तसेच ज्यांचे इ मेल तपशील कंपनी / आरटीए / डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.fedfina.com</u> येथे तसेच एनएसडीएल यांचे संकेतस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> येथे आणि भांडवली बाजाराची संकेतस्थळे म्हणजेच <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> येथे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

असे सभासद ज्यांच्याकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध आहेत आणि ज्या सभासदांनी आपल्या इ मेल तपशिलाची नोंदणी कंपनी / आरटीप यांच्याकडे केलेले नाही असे सभासद खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेलि प्रपन्ने secretarial@fedfina.com येथे सादर करून वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना, वार्षिक अहवाल आणि किंवा ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातुन सहभाग घेण्यासाठी आवश्यक असलेले लॉग इन तपशील तसेच इ मतदानासाठी आवश्यक असलेले तपशील प्राप्त करू शकतात.

ए. आपली विनंती आपले नाव, फोलिओ क्रमांक आणि संपूर्ण तपशिलासह इ मेलच्या माध्यमातून पाठवावी

बी. समभाग प्रमाणपत्राची प्रत (मागून आणि पुढून)

सी पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत प्रत डी आधार कार्डची स्वयंसाक्षांकीत प्रत

ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत त्यांनी आपले इ मेल तपशील / बँक खाते तपशील संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्याशी संपर्क साधुन नोंदणीकृत करून घ्यावेत.

सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हीसी / ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहभाग घेऊ शकतात. आणि त्यांची उपस्थिती कंपनी कायदा २०१३ चे

कलम १०३ च्या तरतुदींच्या अनुसार गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येणार आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्याच्या प्रक्रियेचा तपशील तसेच इ मतदान प्रक्रियेचा सविस्तर तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात येत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभाग घेण्याची प्रक्रिया तसेच दूरस्थ इ मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याची प्रक्रिया आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्याची प्रक्रिया यांचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात येत आहे. दूरस्थ इ मतदान कालावधीला **शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी**

सकाळी ९. ०० वाजता प्रारंभ करण्यात येईल आणि ही प्रक्रिया रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५. ०० वाजता संपुष्टात येईल. याद्वारे सूचित करण्यात येते की कायद्याचे कलम ९१ च्या तरतुदींच्या अनुसार तसेच कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन्स) नियम २०१४ चा नियम १० (१) च्या तरतुर्दीच्या अनुसार आणि सेबी (एलोडीआर) अधिनियम २०१५ चा नियम ४२ च्या अनुसार दूरस्थ इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्यासाठी सभासदांची पात्रता निर्धारित करण्यासाठी कट ऑफ तारीख म्हणून कंपनीने सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ ही तारीख निर्धारित केली आहे.

> फेडबँक फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या करिता स्वाक्षरी / पार्थसारथी अय्यंगार कंपनी सेक्रेटरी आणि कम्प्लायन्स अधिकारी सभासद क्रमांक : ए २१४७२

इलेक्टॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या मतदानाच्या संदर्भात कोणत्याही शंका असतील तर त्या संदर्भात सेंटल डिपॉझिट क्टपर्युताम्य नेपाना बक्काना काणाना नार्यामाच्या स्वयाच काणान्याक त्याच करपताल घर त्या स्वयाना स्वयाना काणान्य सर्विकेस (ब्रिडिंग) क्षिमिटें, ए वि.ग., २५ वा मजला, येश्वीन प्रयुवस्त्रस, मफतलाल मिल कंपाउंड, एन एम जाणी मार्ग, लोक परळ (पूर्व), मुंबई ४०० ०१३ येथे संपर्क साधावा किंवा इ मेलच्या माध्यमातून helpdesk.evoting@cdslindla.com येथे

द, चुक स्वीकार अपनाध्या रानासा नाद जुरस्का तराच रानाना हरसावरण जुरस्का युक्रमार बिनाक र स्टब्स्ट २०२९ र मुठवार दिनांक २५ सप्टेंबर २०५ (दोन्हीं दिवस धरून) या कालाबीहा वार्षिक स्वीवाधारण समेया उद्देश्याने बंद राहतीत सभारदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सूचनेचे काळजीपूर्वक वाचन करावे विशेषतः वार्षिक सर्वसाधारण समेर सहभाग, दूरस्थ इ मतदान पद्धतीने तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीने मतदान करण्याच्य संदर्भातील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. हेल्दी लाईफ ऍग्रीटेक लिमिटेड यांच्या वतीने आणि त्यांच्या करित

पीडीपी शिपिंग आणि प्रोजेक्ट्स लिमिटेड

ए-६०६, महावीर आयकॉन, प्लॉट क्रमांक ८९ आणि ९०, सेक्टर १५, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई, ठाणे, महाराष्ट्र, भारत, ४००६१४ सीआयएन: यू६११००एमएच२००९पीएलसी१९२८९३ ल admin@pdpprojects.com / वेबसाइट: www.pdpprojects.com

याद्वारे सुचना देण्यात येते की कंपनीची सोळावी (१६वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ०३:०० वाजता आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३ आणि त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या लागू तरतुदी आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, क्रमांव १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, क्रमांक २०/२०२० दिनांक ०५ मे २०२०, क्रमांक २२/२०२० दिनांक १५ जुन २०२०, क्रमांक ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, क्रमांक ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, क्रमांक १०/२०२१ दिनांक २३ जुन २०२१, क्रमांक २०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१, क्रमांक २०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१ यांचे पालन करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ इतर ऑडिओ व्हिज्युअल साधन (''ओएव्हीएम'') सुविधेद्वारे. २०२१, क्रमांक ०३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२ रोजी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केले (''एमसीए परिपत्रक(चे)'') सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांक ०७ ऑक्टोबर २०२३, सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ दिनांक ०५ जानेवारी २०२३, परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांक १३ मे २०२२, परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी २०२१ आणि परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० रोजी भारतीय सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्डाने जारी केले (''सेबी ''परिपत्रक''), सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती एका सामान्य ठिकाणी न घेता.

आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीच्या १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल फक्त त्य सर्व सदस्यांना ईमेलदारे पाठवला जाईल ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी सहभागी(सहभागी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. वरील कागदपत्रे कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच <u>www.pdpprojects.com</u> आणि बीएसई लिमिटेडच्या वेबसाइट www.bseindia.com वर देखील उपलब्ध आहेत. ज्या शेअरहोल्डर्सचे ईमेल आयडी त्यांच्या डिपॉझिटरीजकडे नोंदणीकत नाहीत त्यांनी ते कंपनी/डिपॉझिटरीजकडे नोंदणीकत करावेत. वर नमद केलेल्या एमसीए परिपत्रक(परिपत्रक) आणि सेबी परिपत्रकाद्वारे सदस्यांना १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेची आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवण्याची आवश्यकता रह करण्यात आली आहे.

सदस्य फक्त व्हीसी/ओएव्हीएम माध्यमातून सभेत सामील होऊ शकतात. १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्याच्या सुचना आणि १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंगमध्ये सहभागी होण्याची किंवा ई-व्होटिंग सिस्टीमद्वारे मतदान करण्याची पद्धत १६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्यं

या सूचनेत प्रस्तावित केलेल्या ठरावांसाठी ई-मतदानासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळविण्यासाठी ज्या शेअरहोल्डर्सचे ई-मेल पत्ते डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकत नाहीत त्यांच्यासाठी प्रक्रियाः

१. भौतिक भागधारकांसाठी कंपनीचे १००% शेअरहोलिंडग डीमॅट स्वरूपात आहे, म्हणून ही तरतृद कंपनीला लाग्

२. डिमॅट शेअरहोल्डर्ससाठी - कृपया तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर तुमच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) कडे अपडेट करा. जे ई-व्होटिंग करताना आणि डिपॉझिटरीदारे व्हर्च्यअल मीटिंगमध

केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपस्थित राहण्याबाबत आणि ई-मतदानाबाबत

तुमचे काही प्रश्न किंवा समस्या असल्यास, तुम्ही evoting@kfintech.com वर ईमेल लिहू शकता किंवा १८००-३०९-४००९ वर संपर्क साधू शकता. पीडीपी शिपिंग अँड प्रोजेक्ट्स लिमिटेडसाठी

अनिमेश कुमार

ठिकाण: नवी मुंबई तारीख: ०३.०९.२०२५ डीआयएन: ०२५३४९१४

प्रोव्हेंटस ॲग्रोकॉम लिमिटेड (सीआयएन: L74999MH2015PLC269390)

नोंद्रणीकत कार्यालय : यनिट ५१५, ५ वा मजला, सी विंग, १ एमटीआर केबिन, ॲटियम, गाव मळगाव. एमव्ही रोड, अंधेरी (पूर्व), ॲक्मे प्लाझा जवळ, मुंबई-४०० ०६९. वेबसाइट : www.proventusagro.com ई-मेल : info@proventusagro.com दरध्वनी : +९१ २२ ६२११ ०९००, फॅक्स क्रमांक : +९१ २२ ६२११ ०९२१९

प्रोव्हेंटस ॲग्रोकॉम लिमिटेडच्या १० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, २९ सप्टेंबर २०२५ रोजी दपारी २:०० वाजता (भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / इतर ऑडिओ व्हिडिओ माध्यमांद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल जेणेकरून एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये निर्दिष्ट केलेल्या व्यवसायाचे व्यवहार करता येतील. एजीएम कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी, त्याअंतर्गत केलेले नियम, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५, कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाने जारी केलेले सामान्य परिपत्रके आणि सिक्यरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी केलेले परिपत्रके (एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके ज्यांना एकत्रितपणे यापुढे परिपत्रक म्हणून संबोधले जाईल) नुसार आयोजित केली जात आहे.

लाग कायदे आणि परिपत्रकांचे पालन करून, कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जाईल आणि आर्थिक वर्ष २०२४–२५ च्या वार्षिक अहवालासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना **(वार्षिक अहवाल)** कंपनी / रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट (आरटीए) / डिपॉझिटरीज / डिपॉझिटरी सहभागी (डीपी) कडे नोंदणीकृत असलेल्या सर्व सदस्यांन केवळ ईमेलद्वारे विहित वेळेत पाठविली जाईल. ही सूचना कंपनीच्या www.proventusagro.com वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट www.nseindia.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध करून दिली जाईल. २०२४-२५ च्या आर्थिक वर्षाच्या वार्षिक अहवालाची वेब-लिंक प्रदान करणारे पत्र अशा सदस्यांना पाठवले जाईल ज्यांनी कंपनी / आरटीए/डिपॉझिटरीज / डीपी कडे त्यांचा ईमेल आयडी नोंदणीकृत केलेला नाही. २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेची आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत ज्या सदस्यांनी विनंती केली असेल त्यांना पाठवली जाईल.

सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहू शकतात आणि सहभागी होऊ शकतात आणि कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्यासाठी त्यांची उपस्थिती मोजली जाईल. सदस्य www.evoting.nsdl.com वर लॉग इन करून द्वारे प्रदान केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राह शकतात. यासाठी सविस्तर सुचनाएजीएममध्ये सहभागी होण्याचे तपशील एजीएमच्या सूचनेमध्ये दिले आहेत.

ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची पद्धतः कंपनी एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व व्यवसायांना . त्यांचे मतदान करण्यासाठी एजीएममध्ये रिमोट ई–व्होटिंग आणि ई–व्होटिंग सिस्टमद्वारे ई–व्होटिंग प्रदान करत आहे. एजीएमच्या सूचनेमध्ये रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग सिस्टमद्वारे ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची तपशीलवार प्रक्रिया प्रदान केली आहे.

एजीएममध्ये ई-व्होटिंगची सुविधा अशा सदस्यांना उपलब्ध करून दिली जाईल जे एजीएमला व्हीसी/ ओएव्हीएम सविधेद्वारे उपस्थित असतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मतदान केलेले नसेल एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य देखील व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात/सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. **इंमेल पत्त्यांची नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत :** डिमटेरियलाइज्ड पद्धतीने शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांन

त्यांचे ईमेल पत्ते संबंधित डीपीकडे नोंदणी/अपडेट करण्याची विनंती आहे. जर सदस्याचा ईमेल आयडी आधीच कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंदणीकृत असेल, तर ई-व्होटिंगसाठी लॉगिन तपशील एजीएमच्या सूचनेत दिलेला आहे आणि तो सदस्याच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवला जाईल. ज्या सदस्यांकडे प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स आहेत किंवा ज्यांनी कंपनी/डिपॉझिटरीकडे त्यांचा ईमेल पत्ता

नोंदणीकत केलेला नाही किंवा कंपनीने इलेक्टॉनिक पद्धतीने सचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स मिळवन कंपनीचा सदस्य बनलेला कोणताही सदस्य आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच २२ **सप्टेंबर** २०२५ रोजी शेअर्स धारण केलेले असतील, ते evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर एखादा सदस्य आधीच एनएसडीएलकडे ई-व्होटिंगसाठी नोंदणीकृत असेल, तर मतदान करण्यासाठी विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड वापरता येईल.

ठिकाण: मंबई

तारीख: ०३ सप्टेंबर २०२५

प्रोव्हेंटस ॲग्रोकॉम लिमिटेडसार्ठ

दर्गा प्रसाद झावर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डीआयएन : ०२००५०९१

मक्षि अव्हिरसीज एज्युकान लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १६०, कालियनदास उद्योग भवन,सेंचुरी बाजार, प्रभादेवी, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००२५ सीआयएन: एल७४९९४एमएच२०१८पीएलसी३०८८२६ द्रध्वनी: +९१ ९८३३०७५२३० वेब:: www.moxsh16.com१६. ईमेल: moksh.germany@gmail.com

७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (''एजीएम'')

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की मोक्स ओव्हरसीज एज्युकॉन लिमिटेडच्या सदस्यांची ७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, २५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १:३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हिसी) / इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांद्वारे (''ओएव्हीएम'') आयोजित केली जाईल. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे, कंपनीने आधीच आर्थिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक अहवाल वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सुचनेसह इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवला आहे ज्यांचे ईमेल पत्ते एमसीए आणि सेबी ने जारी केलेल्या विविध परिपत्रकानसार कंपनी आणि/किंवा डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत. वार्षिक अहवाल आणि सूचना कंपनीच्या वेबसाइट www.moxsh16.com वर आणि सीडीएसएल च्या वेबसाइट www.evotingindia.com वर उपलब्ध आहेत.

वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान दरस्थ ई-मतदान आणि मतदान.

कंपनी तिच्या सर्व सदस्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा ("रिमोट ई-व्होटिंग") प्रदान करत आहे. याव्यतिरिक्त, कंपनी वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान ई-व्होटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्याची सुविधा प्रदान करत आहे (''ई-व्होटिंग''). रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया सूचनेत प्रदान केली आहे.

सेबी (एलओडीआर) नियमावली, २०१५ च्या नियम ४४ मध्ये सुधारणा केल्यानुसार आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमांच्या कलम १०८ आणि नियमांनुसार, सदस्यांना सीडीएसएलने प्रदान केलेल्या ई-व्होटिंग सुविधेचा वापर करून सूचनेत नमूद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली आहे. कंपनीने भौतिक किंवा डीमटेरियलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांची नावे निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीख म्हणजेच गुरुवार, १८ सप्टेंबर २०२५ निश्चित केली आहे. जे सूचनेनुसार व्यवहार करावयाच्या व्यवसायांच्या बाबतीत इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्यास आणि वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहण्यास पात्र असतील. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कट-ऑफ तारखेला कंपनीच्या पर्ण भरणा समभाग शेअर भांडवलामध्ये त्यांच्याकडे असलेल्या समभाग शेअर्सच्या प्रमाणात असतील.

रिमोट ई-व्होटिंग कालावधी सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरू होईल आणि बुधवार, २४ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता संपेल. या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करू शकतात. त्यानंतर सीडीएसएलद्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद केले जाईल. जे सदस्य व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहतील आणि रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मतदान केले नसेल, ते एजीएम दरम्यान ई-व्होटिंग सिस्टमदारे मतदान करण्यास पात्र असतील. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह शकतात/सहभागी होऊ शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही.

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर, शेअर्स खरेदी करणारी आणि सदस्य बनणारी कोणतीही व्यक्ती helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. तथापि, जर तो/ती रिमोट ई-व्होटिंगसाठी सीडीएसएलमध्ये आधीच नोंदणीकृत असेल, तर तो/ती मतदान करण्यासाठी त्याचा/तिचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकते.

ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही शंका असल्यास. सदस्यांनी www.evotingindia.com वर उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि ई-व्होटिंग मॅन्युअल मदत विभागात पहावे किंवा १८००-२१-०९९११ वर संपर्क साधावा. ई-व्होटिंगशी संबंधित कोणत्याही तक्रारी असल्यास, कृपया श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, व्यवस्थापक, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल कंपाउंड्स, एन एम जोशी मार्ग, लोअर परळ (पूर्व), मुंबई ४०००१३; ईमेल: helpdesk.evoting@cdslindia.com किंवा वरील क्रमांकावर संपर्क साधावा किंवा निम्नस्वाक्षरीकाराशी संपर्क साधावा.

वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान रिमोट ई-व्होटिंग आणि ई-व्होटिंग निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी मेसर्स विशाल थवानी अँड असोसिएट्स, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीजचे श्री. विशाल थवानी यांची छाननीकार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मोक्सश ओव्हरसीज एज्युकॉन लिमिटेडसाठी

ठिकाण: मुंबई तारीख: ०३ सप्टेंबर २०२५ प्रियांका राठी कंपनी सचिव

सही/-

🥻 सिंडिकेट Syndicate स्टेस्ड असेट मॅनेजमेंट शाखा : सर्कल ऑफिस बिल्डिंग. ८ वा मजला. बी विंग, सी-१४, जी-ब्लॉक वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई-४०० ०५१.

केनरा बैंक Canara Bank

दुरध्वनी : +९१ २२-२६७२८७९८ ईमेल : cb15550@canarabank.com फॉर्म बी (नियम ७(१) पहा) मागणी सूचना

दिवाळखोरी आणि दिवाळखोरी (कॉर्पोरेट कर्जदारांना वैयक्तिक हमीदारांच्या दिवाळखोरी निराकरण

प्रक्रियेसाठी निर्णय प्राधिकरणाकडे अर्ज) नियम, २०१९ च्या नियम ७(१) अंतर्गत) तारीख ३०.०८.२०२५

१. श्री. राजीव प्रसाद, ९०३, ब्रुकलिन हिल्स, प्लॉट क्रमांक टी-३४, शास्त्री नगर, अंधेरी (पश्चिम)

२. **श्री. अभिजीत प्रसाद,** ९०३, ब्रुकलिन हिल्स, प्लॉट नं. -३४, शास्त्री नगर, अंधेरी (प.) मंबर्ड-४०००५३

पासन. कॅनरा बँक, बँकिंग कंपन्या (अधिग्रहण आणि हस्तांतरण उपक्रम) कायदा, १९७० अंतर्गत स्थापन झालेली एक संस्था आहे, ज्याचे मुख्य कार्यालय १९२, जेसी रोड, बंगळुरू-५६०००२ येथे आहे

आणि इतर ठिकाणी, तिची स्ट्रेस्ड ॲंसेट मॅनेजमेंट शाखा सर्कल ऑफिस बिल्डिंग, ८ वा मजला, बी विंग, सी-१४, जी ब्लॉक, बांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रे पूर्व मुंबई -४०००५१ येथे आहे. विषय : मेसर्स अल्ट्रा ड्रायटेक इंजिनिअरिंग लिमिटेड कडून संहितेच्या अंतर्गत थकीत कर्जाच्या

१. हे पत्र **मेसर्स अल्ट्रा ड्रायटेक इंजिनिओरंग लिमिटेड** कडून थकीत कर्जाची मागणी सूचना आहे. २. कृपया चुकीच्या कर्जाची माहिती खाली शोधा :

	कर्जाचे तपशील	
٤.	३१.०७.२०२५ रोजी एकूण थिकत कर्ज (कोणत्याही व्याज किंवा दंडासह)	रु. ४२,००,५३,२३५.०२ रुपये (रुपये बेचाळीस कोटी त्रेपन्न हजार दोनशे पस्तीस रुपये आणि फक्त दोन पैसे)
۲.	डिफॉल्ट कर्जाची रक्कम	रु. ४२,००,५३,२३५.०२ (रुपये बेचाळीस कोटी त्रेपन्न हजार दोनशे पस्तीस रुपये आणि फक्त दोन पैसे
₹.	कर्जाची परतफेड होण्याची तारीख	३०.०६.२०१३
٧.	जेव्हा डीफॉल्ट आली तेव्हाची तारीख	३०.०६.२०१३
ч.	कर्जाचे स्वरूप	डीपीएन, डब्ल्यूसीटीएल व एमएसएमई ओडी/ओसीसी
ε.	सुरक्षित कर्ज ज्यामध्ये ठेवलेल्या सिक्युरिटीजचे तपशील, त्याच्या निर्मितीची तारीख, कर्जदारानुसार त्याचे अंदाजे मूल्य (लागू असेल तसे) आणि सिक्युरिटीजचे तपशील समाविष्ट आहेत	शून्य
७.	असुरिक्षत कर्ज (लागू असेल तसे)	रु. ४२,००,५३,२३५.०२ (रुपये बेचाळीस कोटी त्रेपन्न हजार दोनशे पस्तीस रुपये आणि फक्त दोन पैसे
८.	ज्या वस्तूंबद्दल कर्जाचा संदर्भ आहे त्या वस्तूंच्या मालकी हक्काच्या व्यवस्थेचे (जर असेल तर) तपशील	लागू नाही
۲.	जर एखाद्या डिफॉल्टवर निर्णय देणाऱ्या न्यायालयाच्या, न्यायाधिकरणाच्या किंवा मध्यस्थ समितीच्या आदेशाचे तपशील, जर माहिती	लागू नाही
१०.	उपयुक्ततेसह डिफॉल्टची नोंद, जर असेल तर (एक प्रत जोडा)	_
११.	भारतीय उत्तराधिकार कायदा, १९२५ (१९२५ चा १०) अंतर्गत उत्तराधिकार प्रमाणपत्र, किंवा मृत्युपत्राचा प्रोबेट, किंवा प्रशासन पत्र, किंवा ११ न्यायालयीन हुकूम (लागू असेल तसे) यांचे तपशील (एक प्रत जोडा)	लागू नाही
१२.	ज्या कायद्यानसार कर्ज देय झाले आहे अशा	हमी करार वैयक्तिक हमी यांच्या

कृपया चौदा दिवसांच्या आत आम्हाला पाठवून अशी परतफेड दाखवा.ही सूचना मिळाल्यानंतर, पुढील गोष्ट ३. जर तम्हाला असे वाटत असेल की ही सचना मिळण्यापूर्वी कर्ज परतफेड करण्यात आली आहे. तर कृपया चौदा दिवसांच्या आत आम्हाला पाठवून अशी परतफेड दाखवा.ही सूचना मिळाल्यानंतर,

(ए) हमीदाराच्या बँक खात्यातून न भरलेल्या रकमेच्या इलेक्ट्रॉनिक हस्तांतरणाच्या रेकॉर्डची प्रमाणित

प्रत: किंवा (बी) हमीदाराने दिलेल्या न भरलेल्या रकमेसाठी चेक रोखन घेतल्याचा परावा: किंवा

कायद्याची, कराराची किंवा इतर दस्तऐवजांची तरतूद

कर्जाच्या संदर्भात सामान्यतः कर्जदाराकडून ठेवी किंवा

क्रेडिट्स घेतले जातात अशा बँक खात्याचे विवरणपत्र

मिळण्यापूर्वी कर्ज परतफेड करण्यात आली आहे, तर

१३. कर्ज घेतलेल्या तारखेपासून, कॉर्पोरेट कर्जदाराच्या

१४. जर तुम्हाला असे वाटत असेल की ही सूचना

(सी) कॅनरा बँकेला पैसे मिळाले आहेत याच्या कोणत्याही नोंदीची साक्षांकित प्रत. ४. खाली स्वाक्षरी करणारा तुम्हाला हे पत्र मिळाल्यापासून चौदा दिवसांच्या आत न भरलेले कर्ज

पूर्णपणे बिनशर्त भरण्याची विनंती करतो, अन्यथा संहिता अंतर्गत तुमच्याविरुद्ध दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया सुरू केली जाईल.

सही/-मुख्य व्यवस्थापक

क्षमतेमधून.

खाते अहवाल

स्थळ : मुंबई दिनांक : ०४ सप्टेंबर २०२५

FINANCIAL EXPRESS

LYNX MACHINERY AND COMMERCIALS LIMITED CIN: L29299MH1960PLC011870

Read, Off: Warden House, 340 J. J. Road, Byculla, Mumbai 400 008. PAN No : AAACL4374K | GSTIN : 27AAACL4374K1Z9 | TEL: (91) 22 6996 7900 Website: www.lynxmachinery.com | Email: cosec@lynxmachinery.com Scrip Code No. 505320

NOTICE OF 64th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that an 64th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Friday, 26" September, 2025 at 11:00 a.m. through Video Conferencing ("VC") /other Audio Visual Means ("OAVM") without the presence of physical quorum to transact the business as set out in Notice of 64" AGM.

In terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Company is providing to its members, facility to cast their right to vote using an electronic voting system from a place other than venue of the meeting ("remote-e-voting) for all the business to be transacted at the 64" Annual General Meeting The e-voting shall commence on Tuesday, 23" September 2025 at 9:00 a.m. and ends Thursday, 25" September, 2025 at 5:00 p.m. The remote e-voting facility shall not be allowed after the aforementioned end date and time. The cut-off date to determine eligibility to cast votes by electronic means or in the 64th AGM of the Company is 19th

Members are provided with a facility to attend the AGM through electronic platform by Microsoft Team. Members may excess the platform to attend the AGM though VC at 64" AGM of Lynx Machinery and Commercials Limited Microsoft Teams Meeting. The whole link for members who wants to type the link on Mobile or Laptop i

https://bit.ly/4mFTP2k Detailed procedure of remote e-voting/e-voting during AGM and attending the AGM through VC/OAVM has been provided in the Notice of the AGM. Members may participate in the 64" AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not

be allowed to vote again at the 64" AGM.

The Notice of 64th AGM along with Annual Report of the Company has been sent through electronic mode to all shareholders of the Company whose email Ids were registered with Company/ Depository Participants. It is also available on the website of the Company at www.lynxmachinery.com and also available on the website of the Stock Exchange a www.bseindia.com. In case of any query pertaining to e-voting, please visit Help and FAQs for members and e-voting user manual for members available at www.evotingindia.com under the help section, or write email helpdesk.evoting@cdslindia.com. Telephone No.

Members who have not registered/updated their e-mail address with MUFG Intime India Private Limited Registrar and Transfer Agent (RTA) of the Company may write to mumbai@in.mpms.mufg.com, if shares are held in physical mode or with their Depository Participants ("DPs"), if shares are held in electronic mode, for receiving all future communications from the Company including Annual Reports, Notices, Circulars, etc. electronically. By order of the Board

> For Lynx Machinery and Commercials Limited Padmanabh Jajodia

PLACE: MUMBAI Director DATE: 03.09.2025 DIN 00086099

SELLWIN TRADERS LIMITED CIN: L51909WB1980PLC033018

Reg. Off.: 126/B Old China Bazar Street, Kolkata-700 001, Phone: +91 33 22313974 E-mail: selltl 1980@vahoo.co.in, Website: www.sellwinindia.com Corporate Office: 208 A2 24, Laram Centre, S V Road, Andheri (West) 400058, Contact No. +91 7600719702

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING

The 45th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Monday, 29th September at 12:00 p.m. (IST) through Video Conference (VC')/Other Audio Visual Means (OAVM) pursuant to the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder, the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India, to transact the business set out in the Notice calling the AGM, without the physical presence of the members at a common venue.

The Members are hereby informed that the Notice of the AGM and the Annual Report for the year ended March 31, 2025 shall be sent only through electronic mode to all those members who have registered their e-mail address with the Company or Niche Technologies Private Limited or with their respective Depository Participant(s) (DP') or Depositories. Members can participate in the AGM only through VC/OAVM. The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the website of the Company at https://www.sellwinindia.com/and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of CDSL at www.evotingindia.com Manner of registering/updating email address: 1. For Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name

of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to Company/RTA email id.

2. For Demat shareholders -, Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP)

Manner of casting vote(s) through e-voting: Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM

through electronic voting system ('e-voting). The manner of voting, including voting remotely (remote e-voting) by members holding shares in dematerialised mode or physical mode and for members who have not registered their email address has been provided in the Notice of AGM. Members attending the AGM, who have not cast vote(s) by remote e-voting, will be able to vote through e-voting system during the AGM.

Joining the AGM through VC/OAVM:

Dear Members,

Members will be able to attend the AGM through VC/OAVM. The instructions to join the VC/OAVM facility and the manner of participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the

Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or voting during the AGM.

For Sellwin Tarders Limited

Monil Navinchandra Vora

Director DIN: 09627136



LEXORAA INDUSTRIES LIMITED CIN: L32111MH1994PLC081857

Registered Address: Office No. 1029, 10th Floor, IJMIMA IMITATION JEWELLERY MARKET, CSL RAHEJA METROPLEX RD. MIND SPACE COMPLEX. Malad West Dely, Mumbai, Malad West, Maharashtra, India, 400064

Phone No.: 022 47509008 Email: iexoraaindustries@gmail.com Website: https://lexoraaindustries.com/ NOTICE FOR REGISTRATION OF E-MAIL ADDRESS BY THE EQUITY SHAREHOLDERS FOR

(the "Company") will be held on Tuesday, September 30, 2025, at 3:00 p.m. (IST), through Video

Conferencing (VC) Other Audio Visual Means (OAVM) facility, in compliance with applicable provisions

THE ENSUING 30TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 30th Annual General Meeting (AGMT) of Lexoraa Industries Limited

Place: Mumbai

Date: 3rd September, 2025

of the Companies Act, 2013 and the rules made there under (the "Act"), provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2019 the "Listing Regulations") read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being Circular No. 09/2024 dated. September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), and Circular Nos. SEBI/HO /CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, latest being the SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFO-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circulars*), 'without the physical presence of Members at a common venue, to transact the businesses as set out in the Notice convening the AGM. In Compliance with the aforesaid circulars, an electronic copy of the Annual Report of the Company for the Financial Year 2024-25 containing the Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be sent only by email to all those Members, whose email IDs are registered with the Company/Depository Participants ("DP Registrar and share transfer agent of the Company (RTA) as on August 29, 2025. In addition, as per the requirements of Regulation 36(1)(b) of the Listing Regulations, the Company will also send a letter to the shareholders, whose e-mail addresses are not registered with Company or respective Depository Participant(s), providing the web-link of Company's website, including the exact path, where complete Annual Report of the Company for the financial year ended on March 31, 2025 can be accessed.

The Notice of the AGM and the Annual report will also be available on the website of the Company at https://lexoraaindustries.com/ and the website of the stock exchanges via BSE Limited at www.bseindia.com and on the website of the Central Depsoitory service (India) Limited at https://

Members can join and participate in the AGM only through the VC/OAVM facility. The instructions for joining the AGM and the manner of voting remotely or casting votes through the e-voting system during the AGM are provided in the Notice of the AGM, Members participating through the VC/OAVM. facility shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Act. Members who have not registered their email addresses can cast their vote through remote e-voting or

the e voting system during the meeting by following the procedure prescribed in the Notice of the AGM. Registration of email and updation of bank account: Members are also requested to update their email addresses and bank account details by following

the below procedure

Members holding shares in physical form: a) Complete the Form ISR-1, which is available for download from the website of the MUFG

Date: September 03, 2025

- Intime India Private Limited b) Submit the duly-filled and signed form, along with the self-attested copy of
- PAN Card and self-attested copy of any document namely Aadhaar Card, Driving License, Voter Identity Card, Passport in support of the address and such other documents, as prescribed in the Form ISR: 1 to M/s MUFG Intime India Private Limited, Registrar and Share Transfer Agent f'RTA") of the Company at mt.helpdesk@in.mpms.mufg.com. c) Also, send physical copy of the same by means of post at the Corporate Office of the Company
- Members of the Company holding Equity Shares of the Company in Demat Form and who have not registered their email addresses may temporarily get their email addresses registered with MUFG Intime India Pvt. Ltd., the Registrar and share transfer agent of the Company, by clicking the link: https://web.in.mpms.mufg.com/EmailReg/Email Register.html and follow the registration process as guided therein. The members are requested to provide details such as Name, DPID Client ID, PAN, mobile number and an email ID and also upload the image of CML, PAN, Aadhar Card & Form ISR-1 in PDF or JPEG format (up to 1 MB size).
- For permanent registration of e-mail addresses and/or updation of bank account details (mandate for receipt of dividends in Demat accounts, members are requested to approach their respective DP's and follow the process advised by the DPs with whom they maintain their Demat accounts. All communications/queries in this respect should be addressed to the RTA, MUFG Intime India Private Limited, to their email address mt.helpdesk@in.mpms.mufg.com.

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and in compliance with the MCA and the SEBI Circulars.

For LEXORAA INDUSTRIES LIMITED

Anil Babubhai Mehta Managing Director DIN: 02979904

Altius SUMMIT DIGITEL INFRASTRUCTURE LIMITED

Registered Office: Unit 2, 9th Floor, Tower 4, Equinox Business Park, LBS Marg, Kurla (West), Mumbai 400070 Tel No.: 022-6907 5252 Email: summitcompliance@altiusinfra.com; Website: www.altiusinfra.com

NOTICE TO DEBENTUREHOLDERS RECORD DATE FOR PAYMENT OF INTEREST

Notice is hereby given that pursuant to the terms and reference of the Senior, Secured, Taxable Redeemable, Listed and Rated Non-Convertible Debentures ("NCDs") issued by the Company, listed on the debt market segment of National Stock Exchange of India Limited, the Company has fixed Record Date' for determining the names of the NCD holders eligible to receive interest. The NCD holders whose names appear as Beneficial Owners on the Record Date as per the list furnished by the Registrar and Share Transfer Agent/ Depositories would be entitled to the said payment, as per the following details: Fraguency Purnose Record Date Due date for

ISIN	Frequency	Purpose	Kecord Date	Due date for payment
INE507T07062	Quarterly	Payment of Interest	Tuesday, September 16, 2025	Wednesday, October 1, 2025
INE507T07070	Quarterly	Payment of Interest	Tuesday, September 16, 2025	Wednesday, October 1, 2025
INE507T07088	Quarterly	Payment of Interest	Tuesday, September 16, 2025	Wednesday, October 1, 2025
INE507T07096	Quarterly	Payment of Interest	Tuesday, September 16, 2025	Wednesday, October 1, 2025
INE507T07104	Quarterly	Payment of Interest	Tuesday, September 16, 2025	Wednesday, October 1, 2025
INE507T07112	Quarterly	Payment of Interest	Tuesday, September 16, 2025	Wednesday, October 1, 2025
INE507T07120	Quarterly	Payment of Interest	Tuesday, September 16, 2025	Wednesday, October 1, 2025
INE507T07138	Quarterly	Payment of Interest	Tuesday, September 16, 2025	Wednesday, October 1, 2025
INE507T07146	Quarterly	Payment of Interest	Tuesday, September 16, 2025	Wednesday, October 1, 2025
INE507T07153	Quarterly	Payment of Interest	Tuesday, September 16, 2025	Wednesday, October 1, 2025
INE507T07161	Quarterly	Payment of Interest	Tuesday, September 16, 2025	Wednesday, October 1, 2025
INE507T07179	Quarterly	Payment of Interest	Tuesday, September 16, 2025	Wednesday, October 1, 2025

Mayank Manoj Patwa Place: Mumbai **Company Secretary & Compliance Officer** Date: September 3, 2025 Membership No.: ACS 42480

SWASTH FOODTECH INDIA LIMITED CIN: L15490WB2021PLC242881

Baro Chowmata Belari, Guskara, Purba Burdwan, Burdwan 713141, West Bengal, India, Phone: +91 9593051111 E-mail: swasthfoodtech@gmail.com; Website:www.swasthfoodtech.com

NOTICE OF E-VOTING INFORMATION

With reference to the captioned subject, we wish to inform you that our Company M/S. SWASTH FOODTECH INDIA LIMITED has provided E-Voting facility through

For Summit Digitel Infrastructure Limited

NSDL to its shareholders for exercising their right to vote on the resolutions set in the Notice of AGM. The members may cast their votes using electronic voting system through NSDL Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM on Thursday, September 25, 2025 at 12.30 P.M. The Notice of 04th Annual General Meeting is available on the Company's website www. swasthfoodtech.com and on www.evoting.nsdl.com. The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and the Rules, are given (i) Date of completion of sending of Notices of AGM:02.09.2025

- Date and time of commencement of "Remote e-voting": Monday, 22nd September,
- 2025 at 9:00 A.M.. (ii) Date and time of end of "Remote e-voting":
- Wednesday, 24thSeptember, 2025at 5:00P.M. (same day) Cut-off date for E-Voting: Monday, 18th day of September, 2025
- (iv) Remote E-voting shall not be allowed beyond 5:00 P.M. on Wednesday, 24th September, 2025.
- Any person, who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date i.e. 18thday of September, 2025, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or swasthfoodtech@gmail.com. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at the following toll free no.: 1800-222-
- (vi) The members who have casted their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

The facility for voting through electronic voting system ('insta Poll') shall not be made available at the meeting and the members who have not casted their vote by remote evoting shall be able to attend the AGM and vote by use of "Ballot Paper" or "Poling Paper". Kindly take the same on record and acknowledge the receipt of the same. For Swasth Foodtech India Limited

Dilip Chhajer

Place: Kolkata Date :02.09.2025 (Managing Director)

SWASTH FOODTECH INDIA LIMITED

West Bengal, India, Phone: +91 9593051111

NOTICE FOR BOOK CLOSURE & ANNUAL GENERALMEETING Notice is hereby given that the 4th Annual General Meeting of the Members of the Company

www.swasthfoodtech.com/for download by the members. Notice is also hereby given under section 91 of the Companies Act, 2013 and under Regulation 42 of SEBI (LODR) Regulations that the register of members and share transfer books shall remain closed from 18th day of September, 2025 to 25th day of September, 2025 (both days inclusive) for the purpose of 04th Annual General Meeting. In case of any change in your e-mail ids, please update the same with your depository participant or Registrar & share transfer agent of the Company, as the case may be, so as to enable the Company to send all the future Notices and Annual Reports via electronic

> For Swasth Foodtech India Limited Dilip Chhajer (Managing Director)

"IMPORTANT"

Place: Kolkata

Date: 02.09.2025

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P.) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."

e-Tender Notice No. CAOCRSP

BBS-23-2025, Dated: 25.08.2025

NAME OF WORK : CONSTRUCTION OF ROAD OVER BRIDGE (ROB) WITH PROPOSED SPAN 1X36.0MTR COMPOSITE GIRDER + 2X24.0MTR COMPOSITE GIRDER + 3X18.75MTR T-BEAM GIRDER + 1X10.50MTR T-BEAM GIRDER AT RAILWAY KM, 662/9-11 IN LIEU OF LEVEL CROSSING NO. 358 AT KM 662/9-11 IN BETWEEN BARUVA MANDASA STATION MAIN LINE UNDER KHURDA ROAD DIVISION.

Approx. Cost of the Work ₹50,79,99,073.96, EMD : ₹26,90,000.00

Completion Period of the Work: 24 (Twenty Four) Months

Tender Closing Date & Time : At 1500 hrs. of 22.09.2025

No manual offers sent by Post / Courier / Fax or in person shall be accepted against such e-tenders even if these are submitted on firm's letter head and received in time. All such manual offers shall be considered invalid and shall be rejected summarily without any

Complete information including e-tender documents of the above e-tender is available in website : www.ireps.gov.in Note: The prospective tenderers are advised to revisit the website 15 (Fifteen) days before the date of closing of tender to note any changes corrigenda issued for this tender. The tenderers/bidders must have Class-III Digital Signature Certificate and must be registered on IREPS Portal. Only registered tenderer/ bidder can participate on e-tendering.

The tenderers should read all instructions to the tenderers carefully and ensure compliance of all instructions including check lists, para 3.1 (additional check-list) of Tender form (Second sheet) Annexure-I of chapter 2 of Tender documents, submission of Annexure-B, G & G1 duly verified and signed by Chartered Accountant.

Chief Administrative Officer / Con / PR-93/CI/25-26 RSP / Bhubaneswar

ROYAL ORCHID HOTELS LIMITED CIN: L55101KA1986PLC007392

Registered Office: No.1, Golf Avenue, Adjoining KGA Golf Course, Bengaluru - 560 008. Phone: 080-41783000, email ID: coseo@royalorchidhotels.com, Website: www.royalorchidhotels.com

NOTICE OF THE 39TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 39thAnnual General Meeting (AGM) of the Members of Royal Orchid Hotels Limited will be held on Thursday, the 25th Day of September, 2025 at 11:00 A.M (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the business as set out in the Notice of the

The AGM will be convened in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder; provisions of the Securities and Exchange Board of India (SEBI) (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"); read with General Circular Nos. 20/2020 dated 5th May, 2020 and other Circular(s) issued in this regard and the latest being 09/2024 dated 19th September, 2024, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the SEBI Circular No SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 03rd October 2024 ("Circulars"). Service of Notice and Annual Report via e-mail:

In compliance with the abovementioned Circulars, electronic copies of the Notice convening the 39th AGM along with the Explanatory Statement pursuant to the provisions of Section 102 of the Act and the Integrated Annual Report for the Financial Year 2024-25 ("Annual Report"), have been emailed on 3rd September, 2025 to all the Members whose email IDs are registered with the Company / RTA / Depository Participant(s). Further, pursuant to Regulation 36(1)(b) of Listing Regulations, a letter providing the web-link for accessing the Annual Report, including the exact path, have been sent on 3rd September, 2025 to those Members who have not registered the email address with the Company/ RTA/ Depositories / Depository Participants. Further, the Notice of the AGM and the Integrated Annual Report are available on the Company's website at https://www.royalorchidhotels.com/investors, website of stock exchange(s) at www.bseindia.com, www.nseindia.com. The Notice is also available on the e-voting website of the agency engaged for providing evoting facility i.e. Central Depository Services (India) Limited ("CDSL") at www.evotingindia.com. Those members who are interested in receiving the physical copies of the Annual Report may send an email mentioning their DP Id and Client Id/Folio No, to cosec@royalorchidhotels.com for delivery of a hard copy of the Annual Report at the registered address available with the Company/Depository Participant. Pursuant to the relaxations given by MCA and SEBI this notice is being dispatched via E Mode only.

Electronic voting and participation at the AGM:

Members can join and participate in the AGM through VC / OAVM only. The instructions for joining the AGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote throughthe e-voting system during the AGM by the shareholders holding shares in dematerialized form, physical form and by shareholders who have not registered their email addresses are provided in the Notice of the AGM. Members who participate through the VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. Pursuant to section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations) and the Secretarial Standard on General meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is providing the members with the facility to cast their vote through remote evoting in respect of the businesses to be transacted at the meeting as detailed in the Notice of AGM. The members may note the following in this regard.

The Remote e-voting facility will be available during the following period:

Commencement of remote e-voting	Monday, September 22, 2025 at 09.00 a.m IST	
End of remote e-voting	Wednesday, September 24, 2025 at 05:00 p.m. IST	

beyond the end date and the time mentioned above as the remote e-voting module shall be disabled for voting by The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or by e-voting system at the AGM shall be September 18, 2025. Any person who acquires shares of the Company and become a member post-dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date i.e. September 18, 2025, may obtain the login id and

Password during the above remote e-voting period. Members will not be able to avail remote e-voting facility

password by sending a request to e-voting@cdsl.com or cosec@royalorchidhotels.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then the existing user ID and password can be used for casting their vote. The facility of e-voting facility shall also be made available during the meeting and the Members attending the meeting, who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the meeting. Members who have cast their vote by remote e-voting prior to the Meeting may also attend the meeting electronically but shall not be entitled to vote again.

All the Members are hereby informed that: The Company has appointed Mr. G Shanker Prasad, Practicing Company Secretary (Membership No. 6357) as

Date: 03.09.2025

Place: Bangalore

the Scrutinizer for providing a facility to the members of the Company to scrutinize the voting and remote e-voting process in a fair and transparent manner. 2. In case of gueries or issues regarding attending AGM & e-Voting from the e-Voting System, you may refer to the

Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under the help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. NitinKunder (022- 23058738) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542). Members may kindly note that the 39th Annual General Meeting is being held through VC/OAVM and in

accordance with the MCA Circulars the physical attendance of Members has been dispensed with, hence the facility for appointment of proxies will not be available to the Members for attending the AGM. For Royal Orchid Hotels Limited

CIN: L15490WB2021PLC242881

Baro Chowmata Belari, Guskara, Purba Burdwan, Burdwan 713141,

E-mail: swasthfoodtech@gmail.com; Website:www.swasthfoodtech.com

said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s)to the aforesaid applicants without any further intimation. will be held Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM on Thursday, Distinctive nos. Name of No of September 25, 2025 at 12,30 P.M to transact the business as mentioned in the notice Folio no. Shareholder shares From TO From being sent to the individual shareholders by electronic post. MITHALAL Please note that these documents are available on the Company's website https:// 131981225 131981270 213715 BHICKAMCHAND 81506141 132883963 132883992 250693 OSWAL

Certificate Dated: 03.09.2025

To 213715 250693 Name of Shareholder(s)- MITHALAL BHICKAMCHAND OSWAL

ULTRATECH CEMENT LTD

Registered Office address of Company: "B" WING, AHURA CENTRE, 2ND FOOR, MAHAKALI
CAVES ROAD, MUMBAI, MAHARASHTRA, 400093

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company

have beerlost / misplaced and the holder(s) / purchaser(s) of the said Equity Shares have applied to

the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the

TRENT LIMITED Registered Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai, Maharashtra, 400001

NOTICE is hereby given that the certificate[s] for the under mentioned securities of the Compan has/have been lost/mislaid and the holder(s) of the said securities / applicant(s) has/have applied o the Company to release the new certificate Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to elease the new certificate to the holders / applicants, without further intimation. Kind of

Name[s] of Certificate Distinctive holder[s] [and jt holder[s], if any] Securities and number[s] securities Face value 1st Holder: Ranjit Equity Shares & Sarin 2nd Holder: LKR0028010 1252471-1253430 Face value of Pamela Sarin Re 1/- each Ranjit Sarin Pamela Sarin Place: MUMBAI Date: 03.09.2025



BOMBAY METRICS SUPPLY CHAIN LIMITED CIN: L74999MH2015PLC263148 Regd Off: 201/Quantum Towers, Ram Baug Lane, Near Chincholi Petrol Pump,

S.V.Road, Malad (West), Mumbai-400064, Phone: + 91-22-35226611 Email: nkeniya@bombaymetrics.com, Web: www.bombaymetrics.com

NOTICE OF 10[™] ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that the 10th Annual General Meeting ("AGM") of Members of Bombay Metrics Supply Chain Limited will be held on Thursday, September 25, 2025 at 09:00 A.M. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM"), to transact business as set out in the Notice of the Meeting.

In compliance with applicable laws and various circulars issued by Ministry of Corporate Affairs (MCA) circulars dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, May 5, 2022, December 28, 2022, September 25, 2023 and General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024 of the Securities and Exchange Board of India ("SEBI") and in compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("SEBI Listing Regulations"), the 10" AGM shall be held through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In terms of aforesaid Circulars, the Notice of the AGM along with the Annual Report 2024-25 has been dispatched only through electronic mode on September 03, 2025 to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories. Members are requested to refer the AGM notice for the process of registration of email addresses of the Members whose email address is not registered and read the instructions for accessing and participating at the 10" AGM through VC/OAVM.

The Notice of 10th AGM and Annual Report for the financial year 2024-25 are available on the company's website i.e. https://bombaymetrics.com/wp-content/uploads/2025/09/Bombay-Metrics-Supply-Chain-Ltd AR25 Full-Report_03.pdf and The same is also available on the websites of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com and the Stock Exchange National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. In pursuance to Section 108 of the Companies Act, 2013, read with the Companies (Management and Administration), Rules, 2014 (as may be amended from time to time) and SEBI Listing Regulations, the Company is providing e-voting.

facility to all its members, for transacting all the business items as mentioned in the Notice of AGM.

The Company has entered into an arrangement with NSDL for facilitating remote e-voting for AGM at evoting@nsdl.co.in. In case members have queries or issues regarding e-voting you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdi.com or call on.: 022 - 4886 7000 or send a request to Msuketh Shetty at evoting@nsdl.com.

All the members are hereby informed that: The e-voting period begins on, September 22, 2025 (09.00 a.m. IST) and ends on September 24, 2025 (5.00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter.

2. E-voting shall not be allowed beyond the aforementioned date and time. Once the vote on resolution is cast electronically by the Member, the member shall not be able to change it subsequently. Members holding shares as on cut-off date of September 18, 2025 may cast their vote electronically (e-voting) on

all the businesses to be transacted at the 10" AGM through e-voting facility. Members who have acquired shares after the dispatch of the Annual Report and before the book closure may approach the Company for issuance of the User ID and Password for exercising their right to vote by electronic means.

In case such Member(s) has not updated the respective PAN with the Company/ Depository Participant, the member may approach the Company/RTA as per details provided in Note no. 15 of the Notice of AGM. The procedure for e-voting during the AGM is same as the instructions mentioned for remote e-voting during evoting period before the AGM date. Only those members as on September 18, 2024 (Cut-off date) and who are present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the resolutions through remote evoting earlier and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the AGM (www.evoting.nsdl.com), if any votes are cast by the members through the e-voting available during the AGM and if the same members have not participated in the meeting through VC/OAVM facility, then the votes cast by such Members shall be considered invalid as the facility of e-voting during AGM is available

Voting will be eligible to attend/participate in the Annual General Meeting. However, they will not be eligible to vote again during the meeting.

only to the members attending the AGM through VC/OAVM. The Members who have voted through Remote e-

All the resolutions (i.e. Ordinary and Special Business) as set out in the Notice shall be transacted through electronic voting means only The Company has appointed Mr. Shiv Hari Jalan, Proprietor of Shiv Hari Jalan & Co., Company Secretaries (C.P.

No. 4226) as the Scrutinizer to scrutinize the e-voting process (including the remote e-voting at the Annual General Meeting) in a fair and transparent manner. It is further notified that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, Regulation 42 of LODR the Register of Members and Share Transfer Registers of the Company shall remain closed from September 19, 2025 to September

25, 2025 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company. By order of the Board

For Bombay Metrics Supply Chain Limited

Nipul Keniya Date : 03.09.2025 Managing Director Place : Mumbai DIN: 03087659

Uno Minda Limited (CIN: L74899DL1992PLC050333)

E-mail: investor@unominda.com, Website: www.unominda.com

REGD. OFFICE: B-64/1, Wazirpur Industrial Area, Delhi-110052 CORP. OFFICE: Village Nawada Fatehpur, P. O. Sikandarpur Badda, Near IMT Manesar, Gurgaon (Haryana) - 122004

Tel: +91 11 49373931/+91 124 2290427/28 Fax: + 91 124 2290676/2290695

POSTAL BALLOT NOTICE

The shareholders of Uno Minda Limited are hereby informed that pursuant to the provisions of Section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013, (including any statutory modification(s) or reenactment(s) thereof for the time being in force) (the "Act") read with Rule 20 and Rule 22 of the Companies (Management and Administration) Rules 2014, as amended from time to time, and in accordance with the guidelines prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), inter-alia, for conducting Postal Ballot through E-voting vide General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021, 03/2022 dated May 05, 2022, 11/ 2022 dated December 28, 2022, 09/2023 dated 25 September, 2023 and 09/2024 dated September 19, 2024 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") read with applicable SEBI Circulars, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ("Listing Regulations") read with applicable circulars under the Act and Listing Regulations, Secretarial Standard on General Meetings ("SS-2") issued by the Institute of Company Secretaries of India and notified by MCA and subject to other applicable laws and regulations, if any for the time being in force, the Company hereby seeks your approval in respect of the special businesses as set out hereunder by passing resolutions by postal ballot

only through remote e-voting process (voting by electronic means) ("e-voting):-Item No. Description of the Resolution Type of Resolution To approve the appointment of Mr. Randhir Singh Kalsi (DIN: 01453119) Special as a Non-Executive Independent Director of the Company To approve the re-appointment of Mrs. Rashmi Hemant Urdhwareshe Special (DIN: 08668140) as a Non-Executive Independent Director of the Company

Pursuant to the MCA circulars, the Company has sent the electronic copies of the Postal Ballot Notice along with the explanatory statements on Wednesday, September 03, 2025 through electronic mode only to those shareholders, whose e-mail addresses are registered with the Company/RTA/Depository Participant(s) as on Friday, 29 August, 2025 ("Cut-off date").

The Company hereby request all its members holding equity shares in physical mode to intimate/update their email ID to Company/ RTA by sending a communication either at csmil@unominda.com or virenders@alankit.com by providing necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card). Members holding equity shares in demat mode are requested to contact their respective Depository Participants to register/update their e-mail ID. The Detailed process is mentioned in the Postal Ballot Notice,

The said Notice is also available on the website of the company www.unominda.com , the relevant section of the website of BSE Limited (BSE) www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited (NSE) www.nseindia.com on which the equity shares of the company are listed and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") www.evoting.nsdl.com.

In accordance with the provisions of the MCA circulars, members can vote only through remote e-voting process. The voting rights of the members shall be reckoned in proportion to his/her/its share of the paid-up equity share capital of the Company held by them as on the Cut-off date. Any person who is not a shareholder of the company as on the cut-off date shall treat the Postal Ballot Notice for information purposes only. The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for the purpose of

providing e-voting facilities to all its members. The remote e-voting shall commence from Thursday, September 4,

2025 at 09:00 A.M. IST and shall end on Friday, October 03, 2025 at 05:00 P.M. IST. E-voting will be blocked by NSDL immediately thereafter and voting will not be allowed beyond the said date and time. The Board has appointed Mr. Shashikant Tiwari (FCS No. 11919, C.P. No.: 13050) or failing him, Mr. Lakhan Gupta (FCS No. 12682, C.P. No.: 26704) Partners of M/s. Chandrasekaran Associates, Company Secretaries, as 'Scrutinizer', to scrutinize the Postal Ballot process in a fair and transparent manner.

In case of any queries/grievances, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and evoting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on tool free No.: 022-48867000 or send a request to Ms. Pallavi Mhatre - Senior Manager NSDL at evoting@nsdl.co.in or may contact the undersigned at e-mail id: csmil@unominda.com.

The Scrutinizer will submit his report after completion of scrutiny of the e-voting to the Chairman or any other Director or the Company Secretary ("Authorised Person"), duly authorised in writing by the Chairman and the results of the Postal Ballot will be announced on or before Monday, October 06, 2025 by the Chairman or in his absence by the Authorised Person and shall be intimated to the stock exchanges, published in the newspapers and also displayed along with the Scrutinizer's Report on the website of the Company www.unominda.com as well as on NSDL's website www.evoting.nsdl.com By order of the Board of

Date: September 03, 2025

Place: Manesar, Gurugram (Haryana)

Uno Minda Limited Tarun Kumar Srivastava Company Secretary & Compliance Officer ICSI Membership No.: A11994

epaper.financialexpress.comliance Officer